

10th August 2024.

To,

The Secretary Corporate Relations Department BSE Limited P. J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001 Scrip Code: 500945	The Secretary Corporate Relations Department The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra – Kurla Complex, Bandra East, Mumbai – 400 059 Symbol: VALUEIND
--	--

Dear Sir,

Subject – Submission of Newspaper publication under Regulation 47 read with Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 regarding Financial Results of Value Industries Limited (“the Company”)

In continuation of our letter dated 8th August, 2024 and in compliance of Regulation 47(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulations, 2015, we are pleased to enclose copies of the newspaper advertisements that were published on 10th August, 2024, in all English editions of the Financial Express as well as the Loksatta Aurangabad Marathi edition for the following financial results of the Company:

- Standalone Unaudited Financial Results for the quarter ended on June 30, 2023;
- Standalone Unaudited Financial Results for the quarter and half year ended on September 30, 2023;
- Standalone Unaudited Financial Results for the quarter and nine month ended on December 31, 2023; and
- Standalone Audited Financial Results for the quarter and year ended on March 31, 2024;

You are requested to take the same on your record and treat the same as compliance with the applicable provisions of the Listing Regulations.

Thanking you,

Yours truly,

For VALUE INDUSTRIES LIMITED

(A Company under Corporate Insolvency Resolution Process
by NCLT order dated 5 September, 2018 read with Orders dated
8th August, 2019 and 25th September, 2019)

ABHIJIT GUHATHAKURTA

Resolution Professional of 13 Videocon Group Companies under Consolidated Corporate
Insolvency Resolution Process
Insolvency Professional – Regn.No.: IBBI/IPA-003/IP-N000103/2017-2018/11158

Registered Address :

Flat No. 701, A Wing, Satyam Springs, CTS No.272A/2/1, Off
BSD Marg, Deonar, Mumbai- 400 088.
E-mail: aguhat@hotmail.com

Correspondence Address:

Deloitte India Insolvency Professionals LLP,
One International Centre, Tower 3, 32nd Floor, Senapati Bapat Marg,
Elphinstone Road (West), Mumbai 400013, India.
E-mail: inrpvil@deloitte.com; abhijitg@deloitte.com

Please email your responses to inrpvil@deloitte.com

VERTOZ LIMITED (Formerly known as Vertoz Advertising Limited) Registered & Corporate Office: 602, Avior Nirmal Galaxy, Opp. Johnson & Johnson, LBS Marg, Mulund (West), Mumbai, Maharashtra, India - 400 080 Corporate Identity Number: L74120MH2012PLC226823 Tel: +91 22 6142 6030; Fax: +91 22 6142 6061 Website: www.vertoz.com; Email: compliance@vertoz.com				
Extract of Unaudited Financial Results of the Company for the Quarter Ended 30th June 2024 (₹ in Lakhs except for EPS)				
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30-06-2024 (Unaudited)	31-03-2024 (Audited)	Year Ended 31-03-2024 (Audited)
1.	Total Revenue from operations (Net)	6017.25	4566.24	3301.91
2.	Net Profit/ (Loss) for the period (before tax and Exceptional items)	584.37	371.62	387.56
3.	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional items)	584.37	371.62	387.56
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax and Exceptional items	573.67	469.21	354.26
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	603.72	437.01	355.71
6.	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10 per Share)	4,261.50	1,605.97	1,197.00
7.	Other Equity for the year	---	---	---
8.	Earnings/ (loss) per Share (face value of ₹ 10 per Share) (Not Annualised)	---	---	---
	(a) Basic (₹)	1.35	2.92	2.96
	(b) Diluted (₹)	1.35	2.92	2.96
Notes: 1. The Standalone Financial Results are available under the Investors section of our website at www.vertoz.com and under the Financial Results at Corporate section of www.nseindia.com. Key Standalone Financial Information of the Company is as under:				
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30-06-2024 (Unaudited)	31-03-2024 (Audited)	Year Ended 31-03-2024 (Audited)
1.	Total Revenue from operations (Net)	1171.32	1035.45	1137.50
2.	Net Profit/ (Loss) before tax	97.57	70.96	144.54
3.	Net Profit/ (Loss) after tax	92.42	97.12	112.74
4.	Total Comprehensive Income	115.66	66.79	114.19
2. The above Unaudited Financial Results, were, subject to Limited Review by the Statutory Auditors of the Company reviewed by the Audit Committee and approved and taken on records by the Board of Directors at its Meeting held on 08th August 2024. 3. The above Result is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2024, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Consolidated & Standalone Financial Results for the Quarter ended June 30, 2024, along with the Limited Review Report of the Statutory Auditors, is available under the Investors section at our website at https://vertoz.com/in and under the Financial Results at Corporate section of www.nseindia.com.				
For Vertoz Limited Sd/- Company Secretary & Compliance Officer Zill Shah Membership No. A51707				
Date: 08.08.2024 Place: Mumbai				

VALUE INDUSTRIES LIMITED Registered Office: 14KM Stone, Aurangabad-Pathan Road, Village Chittigaon, Taluka Pathan, Aurangabad- 431 005 CIN No. L99999MH1988PLC046445				
STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/ HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023 (₹ in Million)				
Sl. No.	Particulars	Quarter ended 30.09.2023 (Unaudited)	Half Year ended 30.09.2023 (Unaudited)	Quarter ended 30.09.2022 (Unaudited)
1.	Total Income from Operations (net)	5.64	5.64	0.02
2.	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax and exceptional items	-50.20	-124.00	-84.56
3.	Net Profit / (Loss) for the period before tax after exceptional items	-624.18	-1,241.30	-817.96
4.	Net Profit / (Loss) after taxes and exceptional items	-624.18	-1,241.30	-817.96
5.	Total comprehensive income for the period (comprising profit / (loss) for the period after taxes and other comprehensive income (after tax))	-624.18	-1,241.30	-817.96
6.	Paid-up equity share capital	391.86	391.86	391.86
7.	Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	-	-	-
8.	Earnings Per Share (for continuing and discontinued operations)	-15.93	-31.68	-20.87
	(a) Basic	-15.93	-31.68	-20.87
	(b) Diluted	-15.93	-31.68	-20.87
Note: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and also on the Company's website viz. valueindia.in				
For VALUE INDUSTRIES LIMITED (A Company under Corporate Insolvency Resolution Process by NCLT Order dated September 5, 2018 read with Orders dated August 8, 2019 and September 25, 2019) ABHIJIT GUHATHAKURTA Resolution Professional Place : New Delhi Date : August, 8, 2024 No.: IBBI/IPA-003/IP-0006103/2017-2018/11158				

zydus

Dedicated To Life

Zydus Lifesciences Limited

Registered Office: Zydus Corporate Park, Scheme No. 63, Survey No. 536, Khoraj (Gandhinagar),
Near Vaishnodevi Circle, Sarkhej- Gandhinagar Highway, Ahmedabad - 382481
Tel. No.: (+91-79) 4804 0000 Website: www.zyduslife.com
CIN : L24230GJ1995PLC025878

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2024

Sr. No.	Particulars	Rupees in Million			
		3 Months ended 30/06/2024	Preceding 3 Months ended 31/03/2024	Corresponding 3 Months ended 30/06/2023 in the previous year	Previous year ended 31/03/2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations	62,075	55,338	51,396	195,474
2	Net Profit for the period before exceptional items and tax	18,997	15,470	13,434	48,231
3	Net Profit for the period after exceptional items but before tax	18,997	15,470	13,292	48,089
4	Net Profit for the period from continuing operations	14,199	11,791	10,879	38,365
5	Profit/ [Loss] after tax from discontinued operations	-	32	(10)	230
6	Net Profit for the period after tax and Non-Controlling Interest	14,199	11,823	10,869	38,595
7	Total Comprehensive Income for the period after tax and Non-Controlling Interest	13,963	10,118	10,931	36,594
8	Paid-up equity share capital (Face value Re. 1/-)	1,006	1,006	1,012	1,006
9	Reserves excluding Revaluation Reserve (i.e. Other Equity)				197,289
10	Earnings per share for continuing operations (not annualised for the quarter)				
a	Basic (Rs.)	14.11	11.66	10.75	37.91
b	Diluted (Rs.)	14.11	11.66	10.75	37.91
11	Earnings per share for continuing & discontinued operations (not annualised for the quarter)				
a	Basic (Rs.)	14.11	11.69	10.74	38.14
b	Diluted (Rs.)	14.11	11.69	10.74	38.14

Note:

[1] The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI [Listing Obligations and Disclosure Requirements] Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website: www.zyduslife.com, on the website of BSE [www.bseindia.com] and on the website of NSE [www.nseindia.com].

By Order of the Board,
For Zydus Lifesciences Limited,

Dr. Sharvil P. Patel
Managing Director
DIN: 00131995

Date: August 9, 2024
Place: Ahmedabad

MPS

LIMITED

Registered Office: 4th Floor, R.R Towers IV, Super A, 16/17, T.V.K. Industrial Estate, Guindy, Chennai 600 032

Corporate Office: A-1, Tower A, 4th Floor Windsor IT park, Sector 125, Noida, Uttar Pradesh 201 303, CIN: L22122TN1970PLC005795

Tel: +91 44 49162222, Fax: +91 44 49162225, Email: investors@mpslimited.com, Website: www.mpslimited.com

Extract of unaudited financial results for the quarter ended 30 June 2024

INR in lacs, except per equity share data

Particulars	Standalone			Consolidated		
	Quarter Ended	Previous year ended	Corresponding quarter ended in the previous year	Quarter Ended	Previous year ended	Corresponding quarter ended in the previous year
	30-June-2024	31-March-2024	30-June-2023	30-June-2024	31-March-2024	30-June-2023
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
Total Income from operations	8,086	32,757	8,025	18,072	54,531	13,251
Net Profit for the period before tax	3,563	14,370	3,355	3,608	16,126	4,056
Net Profit for the period after tax	2,714	10,644	2,465	2,589	11,877	3,030
Total Comprehensive Income for the period	2,688	10,646	2,397	2,565	12,099	2,989
Equity Share Capital	1,711	1,711	1,711	1,711	1,711	1,711
Other Equity	35,398	35,398	33,488	44,271	44,271	41,004
	(As on 31st March, 2024)	(As on 31st March, 2024)	(As on 31st March, 2023)	(As on 31st March, 2024)	(As on 31st March, 2024)	(As on 31st March, 2023)
Earnings Per Share (INR 10 per equity share)						
Basic (INR)	16.00	62.75	14.52	15.27	70.01	17.84
Diluted (INR)	15.99	62.70	14.52	15.26	69.96	17.84

Notes :

1. The above standalone and consolidated unaudited financial results for the quarter ended 30 June 2024, have been reviewed by the Audit Committee and upon their recommendation approved by the Board of Directors of the Company at their meeting held on 08 August 2024. The Statutory Auditors of the Company have carried out limited review of the financial results for the quarter ended 30 June 2024 and an unmodified audit report has been issued.

2. The above is an extract of the detailed format of standalone and consolidated unaudited financial results for the quarter ended 30 June 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated unaudited financial results for the quarter ended 30 June 2024 are available on the Stock Exchanges websites (www.bseindia.com / www.nseindia.com) and Company's website (www.mpslimited.com).

For MPS Limited


Sd/-

Rahul Arora

Chairman and CEO

Place: Gurugram, Haryana

Date: 08 August 2024


Avalon
manifesting your dreams

Avalon Technologies Limited (formerly known as Avalon Technologies Private Limited)

CIN:L30007TN1999PLC043479

Registered Office: B-7 First Main Road, MEPZ-SEZ, Tambaram Chennai, 600045 Tamilnadu, India

Visit us at <https://www.avalontec.com>

STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2024

(Amount Rs. INR Millions)

Sl. No.	Particulars	CONSOLIDATED				STANDALONE			
		Quarter ended 30/06/2024 (Unaudited)	Quarter ended 31/03/2024 (Audited)	Quarter ended 30/06/2023 (Unaudited)	For the year ended 31/03/2024 (Audited)	Quarter ended 30/06/2024 (Unaudited)	Quarter ended 31/03/2024 (Audited)	Quarter ended 30/06/2023 (Unaudited)	For the year ended 31/03/2024 (Audited)
1.	Total Income from operations	2,039.11	2,196.15	2,402.32	8,820.42	1,235.84	1,157.05	1,188.75	4,609.24
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-20.14	99.43	104.58	380.55	95.28	48.25	141.10	432.59
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-20.14	99.43	104.58	380.55	95.28	48.25	141.10	432.59
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-23.07	70.62	70.70	279.85	69.70	37.72	105.93	324.86
5.	Total Comprehensive Income / (Loss) for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-34.37	70.41	70.15	267.22	69.93	41.30	105.20	325.77
6.	Equity Share Capital	131.53	131.43	130.59	131.43	131.53	131.43	130.59	131.43
7.	Reserves (excluding Revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet for the year				5,341.98				6,600.26
8.	Earning per Share (of Rs. 10 each)								
	(1) Basic (Rs.)	-0.35	1.08	1.10	4.29	1.06	0.57	1.64	4.98
	(2) Diluted (Rs.)	-0.34	1.05	1.06	4.19	1.04	0.56	1.58	4.87

Notes:

- The above is an extract of the detailed format of Financial Results for quarter ended June 30, 2024 filed with the National Stock Exchange of India Ltd ("NSE") and BSE Limited ("BSE") as per Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015.
- The full Financial Results for quarter ended June 30, 2024 are available in www.bseindia.com, www.nseindia.com and in the company website <https://www.avalontec.com/>
- The Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2024 has been reviewed by the Audit Committee at their meeting and approved by the Board of Directors of the Company, at their meeting held on August 08, 2024.

FOR AVALON TECHNOLOGIES LIMITED

SD/-

KUNHAMED BICHA


CHAIRMAN & MANAGING DIRECTOR

DIN No: 00819707

Place : Chennai

Date: August 08, 2024

FEDERAL BANK YOUR PERFECT BANKING PARTNER CIN: L65191KL1931PLC000368 Federal Towers, P O Box No.103, Aluva, Kerala - 683 101, India. Phone: 0484 - 2622263. E-mail: secretarial@federalbank.co.in, Website: www.federalbank.co.in				
NOTICE OF THE 93 rd ANNUAL GENERAL MEETING OF THE FEDERAL BANK LIMITED				
Notice is hereby given that 93 rd Annual General Meeting ('AGM') of The Federal Bank Limited will be held on Saturday, August 31, 2024, at 11:00 A.M. IST through video conferencing ('VC') or other audio visual means ('OAVM') to transact the businesses as set out in the Notice of the 93 rd AGM, without the physical presence of the members at a common venue, pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 read with circular Nos 20/2020 dated May 05, 2020, 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 09/2023 dated September 25, 2023 and other applicable circulars issued by MCA (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI circular dated October 07, 2023.				
In terms of section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and in accordance with the circulars hereinabove mentioned, the notice setting out the businesses to be transacted at the AGM along with Explanatory Statement pursuant to Section 102(1) of the Companies Act, 2013, procedure and instructions for e-voting and the Annual Report of the Bank for the Financial Year ended March 31, 2024 have been sent through electronic mode on August 09, 2024 to all those shareholders who have registered their e-mail address with the Depositories or with the Registrar and Transfer Agents of the Bank, M/s Integrated Registry Management Services Private Limited. The dispatch of Notice of AGM and Annual Report has been completed on August 09, 2024.				
The Annual Report along with the Notice of AGM is available and can be downloaded from the Bank's website www.federalbank.co.in under the 'Shareholder Information' section, websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and in the website of NSDL www.evoting.nsdl.com. The Shareholders will be able to attend and participate in the AGM only through VC / OAVM. The details for joining the AGM through VC / OAVM is given in the Notice of 93 rd AGM sent to Shareholders.				
The Bank is providing the facility to its members to exercise their right to vote on the businesses as set forth in the Notice of the 93 rd AGM by electronic means through remote e-voting and e-voting during the AGM. All the members of the Bank are requested to kindly take note of the following:				
1. Members may attend the 93 rd AGM through VC by using their remote e-voting credentials. 2. The instructions for participating in the 93 rd AGM through VC and the process of e-voting, including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their email address can cast their vote through e-voting, are provided as part of the Notice of the 93 rd AGM. 3. Members whose names appear in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date of Saturday, August 24, 2024, shall only be entitled to avail the remote e-voting facility or vote, as the case may be, at the AGM. 4. The remote e-voting shall commence at 9:00 a.m. IST on Wednesday, August 28, 2024 and end at 5:00 p.m. IST on Friday, August 30, 2024 for all shareholders. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Remote e-voting shall not be allowed beyond the said date and time and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. 5. Persons who have become shareholder of the Bank after the dispatch of the Notice of AGM and holds shares as of the cut-off date i.e. August 24, 2024 can do remote e-voting by obtaining the login ID and password by sending a request to evoting@nsdl.com by mentioning their Folio no. /DP ID & Client ID. However, if such shareholder is already registered with the RTA/Depository Participant for remote e-voting, then existing user ID and password can be used for casting vote. 6. Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC but shall not be entitled to cast their vote again. The members who have not cast their votes by remote e-voting can exercise their voting rights at the AGM. The manner of e-voting at the AGM has been provided along with the Notice of the meeting and can also be viewed at the website of the Bank at www.federalbank.co.in under the 'Shareholder Information' section. 7. The facilities for joining the meeting would be kept open at least 30 minutes before the meeting and would not be closed till the expiry of 30 minutes after the meeting. 8. The Bank has appointed Mr. M. Damodaran (Membership No. F5837, CP No. 5081) or in his absence, Ms. J. Kalaiyarasi (Membership No. A29861, CP No. 19385) of M/s. M Damodaran & Associates LLP, Practising Company Secretaries as the Scrutinizer to scrutinize the e-voting process of the meeting in a fair and transparent manner. 9. Pursuant to section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members of the Bank shall remain closed from August 25, 2024 to August 31, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM.				
Bank requests all the shareholders who have not yet registered their email addresses with the Bank/RTA/Depository to register the same at the earliest. Shareholders who are holding shares in physical form are requested to contact RTA of the Bank having address at Integrated Registry Management Services Private Limited, II Floor, Kences Towers, No.1 Ramakrishna Street, North Usman Road, T Nagar, Chennai - 600017, Ph - 044-28140801, E-mail - csdstd@integratedindia.in along with prescribed Form ISR-1 and other applicable forms pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2021/655 dated November 3, 2021 and other applicable circulars issued by SEBI. The members may note that the format of ISR -1 and other forms are available at https://www.integratedregistry.in/KYCRegister.aspx and shareholders holding shares in electronic form may contact their DP for this purpose.				
Shareholders may note that the Board of Directors in their meeting held on May 02, 2024 has recommended a final dividend of Rs 1.20 per share. The cut-off date for the purpose of determining eligibility for final dividend for FY 2024 is August 24, 2024. The final dividend once approved by the shareholders will be paid within 30 days from the date of AGM electronically through various online transfer modes.				
Pursuant to the Income Tax Act, 1961 as amended, dividend income is taxable in the hands of the shareholders and the Bank is required to deduct tax at source on dividend paid to the Members at the prescribed rates.				
For resolving all grievances connected with registration process of e-mail address, the shareholders may contact: Integrated Registry Management Services Private Limited, II Floor, Kences Towers, No.1 Ramakrishna Street, North Usman Road, T Nagar, Chennai - 600017, Ph - 044-28140801, E-mail - csdstd@integratedindia.in in case of physical holding or respective DP in case of demat holding.				
For detailed instructions pertaining to e-voting, members may please refer to the section "Notes" in the Notice of the 93 rd Annual General Meeting. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on: 022 - 4886 7000 or send a request to Mr. Amit Vishal at evoting@nsdl.com.				
By Order of Board of Directors For The Federal Bank Limited Sd/- Samir P Rajdev Company Secretary				
Date: 10.08.2024 Place: Aluva, Kochi				



SG MART LIMITED

(Formerly known as Kintech Renewables Limited)

Registered Office: Ho. No. 37, Ground Floor, Gargovind Enclave, Vikas Marg, Delhi-110092

Corporate Office: A-127, Sector-136, Noida, Gautam Buddha Nagar, U.P.- 201305

Email: compliance@sgmart.co.in Website: www.sgmart.co.in

CIN: L46102DL1985PLC426661 Tel: +011-44457164

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

S. No.	Particulars	(₹ in Crs. except earning per share data)		
		Quarter ended		Year ended
		June 30, 2024 (Unaudited)	June 30, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)
1	Total Income from Operations:	1,144.44	150.86	2,682.90
2	EBITDA	44.16	1.83	93.45
3	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	36.23	1.72	81.31
4	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	36.23	1.72	81.31
5	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	26.27	1.28	60.94
6	Total Comprehensive income for the period	26.27	1.28	60.94
7	Equity Share Capital	11.15	1.00	11.15
8	Other Equity	-	-	1075.84
9	Earnings Per Share (face value of ₹ 1/- not: annualised for quarterly figures)			
	Basic:	2.36	0.64	8.19
	Diluted:	2.23	0.64	7.46

Notes:

1 Brief of Standalone Unaudited Financial Results for the quarter ended 30 June, 2024: (₹ in Crs.)

Particulars	Quarter ended		Year ended
	June 30, 2024 (Unaudited)	June 30, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)
	Income from Operations	1,136.96	150.86
Profit Before Tax	37.21	1.72	81.41
Profit After Tax	27.25	1.28	61.04

2 The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and on the Company's website 'www.sgmart.co.in'.

For SG Mart Limited

Sd/-

Shivkumar Niranjanlal Bansal

Whole Time Director

Place: Noida

Date: 09 August, 2024

VALUE INDUSTRIES LIMITED				
Registered Office: 14KM Stone, Aurangabad-Pathan Road, Village Chittegion, Taluka Pathan, Aurangabad-431 005 CIN No. L99999MH1988PLC046445				
STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2023				
(₹ in Million)				
Sl. No	Particulars	Quarter ended 30.06.2023 (Unaudited)	30.06.2022 (Unaudited)	Year Ended 31.03.2023 (Audited)
1.	Total Income from Operations (net)	-	0.22	0.24
2.	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax and exceptional items	-73.80	-86.42	-334.89
3.	Net Profit / (Loss) for the period before tax after exceptional items	-617.12	-250.26	-2,316.80
4.	Net Profit / (Loss) after taxes and exceptional items	-617.12	-250.26	-2,316.80
5.	Total comprehensive Income for the period (comprising profit / (loss) for the period after taxes and other comprehensive income (after tax))	-617.12	-250.26	-2,316.80
6.	Paid-up equity share capital	391.86	391.86	391.86
7.	Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	-	-	-14,277.16
8.	Earnings Per Share (for continuing and discontinued operations)			
(a) Basic		-15.75	-6.39	-59.12
(b) Diluted		-15.75	-6.39	-59.12

Note: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and also on the Company's website viz. valueind.in

Sd/-
For VALUE INDUSTRIES LIMITED
(A Company under Corporate Insolvency Resolution Process by NCLT Order dated September 5, 2018 read with Orders dated August 8, 2019 and September 25, 2019)
ABHIJIT GUHATHAKURTA
Resolution Professional

Place: New Delhi
Date: August, 8, 2024
No.: IBB/1PA-003/IP-N000103/2017-2018/11158

VALUE INDUSTRIES LIMITED				
Registered Office: 14KM Stone, Aurangabad-Pathan Road, Village Chittegion, Taluka Pathan, Aurangabad-431 005 CIN No. L99999MH1988PLC046445				
STATEMENT OF ADDED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/ YEAR ENDED 31ST MARCH, 2024				
(₹ in Million)				
Sl. No	Particulars	Quarter ended 31.03.2024 (Audited)	Quarter ended 31.03.2023 (Audited)	Year ended 31.03.2024 (Audited)
1.	Total Income from Operations	-	6.16	0.24
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-37.93	-74.35	-211.82
3.	Net Profit / (Loss) for the period before/after (after Exceptional and/or Extraordinary items)	-668.21	-592.45	-2,555.34
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-668.21	-592.45	-2,555.34
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	-668.21	-592.45	-2,555.34
6.	Equity Share Capital	391.86	391.86	391.86
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-17,217.71
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)			
1. Basic:		-17.05	-15.12	-65.21
2. Diluted:		-17.05	-15.12	-65.21

Note: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and also on the Company's website viz. valueind.in

Sd/-
For VALUE INDUSTRIES LIMITED
(A Company under Corporate Insolvency Resolution Process by NCLT Order dated September 5, 2018 read with Orders dated August 8, 2019 and September 25, 2019)
ABHIJIT GUHATHAKURTA
Resolution Professional

Place: New Delhi
Date: August, 8, 2024
No.: IBB/1PA-003/IP-N000103/2017-2018/11158

CENTURY EXTRUSIONS LIMITED				
Regd. Office : 113 Park Street, N Block, 2nd Floor, Kolkata - 700016 Email: century@centuryextrusions.com Website: www.centuryextrusions.com Tel: +91(033) 2229 1012/1291; Telefax: +91(033) 2249 5656 CIN: L27203WB1988PLC043705				
STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE, 2024				
(Rs. in lacs Except EPS)				
PARTICULARS	Quarter Ended		Twelve Months Ended	
	30.6.2024 Un-Audited	31.3.2024 Audited	30.6.2023 Un-Audited	31.3.2024 Audited
PART-I				
1. Revenue from operation	10142	9230	9169	37510
2. Other Income	8	19	21	55
3. Total Income from operation (1+2)	10150	9249	9190	37565
4. Expenses				
a) Cost of materials consumed	7495	6479	7245	29410
b) Changes in Inventories of finished goods, work in progress and stock in trade	436	485	(12)	(625)
c) Employee benefits expense	438	592	372	1776
d) Finance Cost	225	255	207	936
e) Depreciation and amortisation expense	87	119	73	335
f) Other expenses	1142	1108	1028	4676
Total Expenses	9823	9038	8913	36508
5. Profit/(+) Loss-(-) before exceptional items (3-4)	327	211	277	1057
6. Profit/(+) Loss-(-) before tax (5-6)	327	243	277	1089
7. Tax Expenses				
(1) Current tax	83	155	74	370
(2) Deferred tax	1	(27)	-	(26)
9. Net Profit/(+) Loss-(-) after Tax (7-8)	243	115	203	745
10. Other Comprehensive Income / (Loss)	1	50	(2)	45
11. Total Comprehensive Income for the period (IX+X)	244	165	201	790
12. Paid-up equity share capital (Face Value of Rs 1/- each)	800	800	800	800
13. Reserves excluding revaluation reserves as per Balance Sheet of previous accounting year	-	-	-	-
14. EPS for the period (Rs.) (not annualised)				
a) Basic	0.30	0.14	0.25	0.93
b) Diluted	0.30	0.14	0.25	0.93

Notes : 1. The above results have been reviewed by the Audit Committee at their meeting held on 9th August, 2024 for the quarter ended 30th June 2024 and thereafter were approved by the Board of Directors at their meeting held on 9th August, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out limited review of the aforesaid results.

2. These financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Indian Accounting Standards ("IND AS") prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.

3. The Company has two business segments i.e. manufacturing of Aluminium Extruded Products and manufacturing Transmission and Distribution Line Hardware. However, the Company does not fall under any of the criteria laid down under Ind AS - 108 and hence segment Reporting not applicable.

4. The above is an extract of the detailed format of quarterly results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly results are available on the Stock Exchange of BSE at www.bseindia.com, NSE at www.nseindia.com and on Company's website at www.centuryextrusions.com

5. Ind AS 115, Revenue from Contracts with Customers, mandatory for reporting periods beginning on or after April 1, 2018, replaces the existing revenue recognition requirements. As per the assessment of the Company, on adoption of Ind AS 115, there is an increase in the profit of the Company by Rs. 0.58 lacs for the quarter ended 30th June, 2024.

For Century Extrusions Ltd.
Sd/-
Vikram Junjunhwal
Chairman and Managing Director
DIN : 00169833

Place: Kolkata
Date : 09.08.2024

Indian Overseas Bank	
अपेक्षी ज्ञान का सच वादी Good people to grow with	
STRESSED ASSETS MANAGEMENT DEPARTMENT	
Central Office, 763, Anna Salai, Chennai - 600 002	
TRANSFER OF NPA LOAN EXPOSURES TO ARCS & OTHER PERMITTED TRANSFEREES THROUGH e-AUCTION UNDER OPEN AUCTION METHOD	
Indian Overseas Bank (IOB) Invites Expression of Interest from ARCS and Other Permitted Transferees for the proposed transfer of NPA Loan Exposures in respect of the accounts (1) M/s GMR Rajahmundry Energy Limited (ARMB / Bangalore) & (2) M/s Richa Industries Limited (ARMB / Chandigarh) under Open Auction method on "as is where is" and "as is what is" basis without any recourse to the Bank. Interested eligible bidders are requested to intimate their willingness to participate in the e-Auction scheduled on 29.08.2024 by way of an "Expression of Interest" to the email id saletoarc@iobnet.co.in on or before 17.08.2024 .	
For further details please visit our Bank's website (www.iob.in)--> click on TENDERS--ARC-Cell--> Notification dated 09.08.2024 for accounts: (1) M/s GMR Rajahmundry Energy Limited (ARMB / Bangalore) & (2) M/s Richa Industries Limited (ARMB / Chandigarh)	
IOB reserves the right to cancel or modify the process and amend any of the terms of the notification at any stage and the same will not necessarily be carried out through advertisement but will be notified directly on the Bank's website.	
Place: Chennai Date: 09.08.2024	
General Manager	

VALUE INDUSTRIES LIMITED				
Registered Office: 14KM Stone, Aurangabad-Pathan Road, Village Chittegion, Taluka Pathan, Aurangabad-431 005 CIN No. L99999MH1988PLC046445				
STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/ NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023				
(₹ in Million)				
Sl. No	Particulars	Quarter ended 31.12.2023 (Unaudited)	Nine months ended 31.12.2023 (Unaudited)	Quarter ended 31.12.2022 (Unaudited)
1.	Total Income from Operations (net)	-	5.64	-
2.	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax and exceptional items	-49.89	-174.42	-89.57
3.	Net Profit / (Loss) for the period before tax after exceptional items	-645.83	-1,887.13	-656.14
4.	Net Profit / (Loss) after taxes and exceptional items	-645.83	-1,887.13	-656.14
5.	Total comprehensive Income for the period (comprising profit / (loss) for the period after taxes and other comprehensive income (after tax))	-645.83	-1,887.13	-656.14
6.	Paid-up equity share capital	391.86	391.86	391.86
7.	Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	-	-	-
8.	Earnings Per Share (for continuing and discontinued operations)			
(a) Basic		-16.48	-48.16	-16.74
(b) Diluted		-16.48	-48.16	-16.74

Note: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and also on the Company's website viz. valueind.in

Sd/-
For VALUE INDUSTRIES LIMITED
(A Company under Corporate Insolvency Resolution Process by NCLT Order dated September 5, 2018 read with Orders dated August 8, 2019 and September 25, 2019)
ABHIJIT GUHATHAKURTA
Resolution Professional

Place: New Delhi
Date: August, 8, 2024
No.: IBB/1PA-003/IP-N000103/2017-2018/11158

AMJ LAND HOLDINGS LIMITED	
CIN: L21012MH1984PLC013058	
Registered Office: Thergaon, Pune - 411033	
Tel.: +91-20-30613333 Fax: +91-20-30613388	
Website: www.amjland.com , E-mail: admin@amjland.com	

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE DATES

The 59th Annual General Meeting ("AGM") of the Members of the AMJ Land Holdings Limited ("Company") will be held on **Friday, 6th September, 2024, at 11:30 a.m. (IST)** through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a Common Venue, in compliance with the provisions of Companies Act, 2013 read with the Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular No. 9/2023 dated 25th September, 2023 read with General Circular Nos. 10/2022 dated 28th December, 2022, 02/2022 dated 05th May, 2022, 20/2020 dated 05th May, 2020, 02/2021 dated 13th January, 2021, 19/2021 dated 08th December, 2021 and 21/2021 dated 14th December, 2021 and Securities Exchange Board of India ("SEBI") Circulars dated 07th October, 2023 read with circulars dated 05th January, 2023, 13th May, 2022, 15th January, 2021 and 12th May, 2020 (Collectively referred to as "the Circulars") to transact the business as set out in the Notice of the AGM dated 28th May, 2024. The proceedings of the AGM shall be deemed to be conducted at the Registered Office of the Company which shall be the deemed venue of the AGM.

In Compliance with aforesaid circulars the Notice of the AGM alongwith the Annual Report 2023-24 has already been sent on 09th August, 2024 through electronic mode to all the Members whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s). The Company shall send the physical copy of the Annual Report 2023-24 only to those Members who specifically request for the same at secretariat@pudumjee.com.

The Notice of AGM along with the Annual Report 2023-24 is also available and can be downloaded from the Company's website at www.amjland.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is also hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 30th day of August, 2024 to 06th day of September, 2024 (both days inclusive).

As per Section 108 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI Master Circular No.: SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated 11th July, 2023, the Company is pleased to provide its members the facility to cast their vote electronically through E-voting services provided by NSDL on all the resolutions set forth in the Notice dated 28th May, 2024. The details are given hereunder:

- Date of completion of sending notice of AGM and Annual Report-2023-24: 09th August, 2024;
- The date and Time of commencement of remote e-voting: Tuesday, the 03rd September, 2024 at 09:00 a.m. (IST);
- The date and Time of end of remote e-voting: Thursday, the 05th September, 2024 at 05:00 p.m. (IST) and the facility shall be forthwith blocked;
- The cut-off date for determining the eligibility to vote is 29th August, 2024;
- Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes member of the Company after the notice is sent and holding shares as of the cut-off date i.e. 29th August, 2024 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com. However, if you are already registered with NSDL for remote e-voting, then you can use your existing user ID and password for casting your vote. Individual Shareholders holding securities in demat mode and who acquires shares of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. 29th August, 2024 may follow steps mentioned in the Notice of the AGM under "Access to NSDL e-Voting system".
- Members may note that:
 - The facility for casting the vote through e-voting will be made available at the AGM and the Members attending the AGM who have not casted their vote by means of remote e-voting may cast their vote through e-voting at the time of the AGM.
 - The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend / participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again.
 - A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM.

- In case of any queries with respect to remote e-voting or e-voting at the AGM or attendance of AGM through VC / OAVM Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the download section of www.evoting.nsdl.com or call on: 022 - 4886 7000 or send a request on e-mail: evoting@nsdl.com.
- As per the Income Tax, Act 1961, as amended by the Finance Act, 2020, the dividend paid or distributed by a Company after 01st April, 2020 shall be taxable, in the hands of the Shareholders. The Company shall deduct Tax at Source ("TDS") at the time of making payment of the said Dividend at prescribed rates. For the prescribed rates for various categories, the Shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereto. The Shareholders are requested to update their PAN with the Company / KFinTech (in case of shares held in physical mode) and Depositories (in case of shares held in Demat Mode). The Shareholders are requested to submit / upload the documents in accordance with the applicable provisions of the Income Tax Act, 1961 with KFinTech at <https://iris.kfintech.com/> form 15 or by sending hard copy of the said documents at the registered office of the Company through registered post/courier before 28th August, 2024. The detailed documents required for availing the applicable tax rates are provided in the notice of the AGM and on the Company's website at www.amjland.com. No communication on the tax determination/deduction shall be entertained after 28th August, 2024.

For AMJ LAND HOLDINGS LIMITED	
S. K. Bansal Director	
Place: Pune Date: 10 th August, 2024	

SAYAJI HOTELS LIMITED	
(CIN: L51100TN1982PLC124332)	
Regd. Office: F1 C3 Sivavel Apartment 2 Alagappa Nagar, Zamin Pallavaram, Keelakattalai, Kanchipuram, Tambaram, Chennai, Tamil Nadu, India, 600 117 Tel: 044-29871174 Email: cs@sajajihotels.com Website: www.sajajihotels.com	
NOTICE OF POSTAL BALLOT & REMOTE E-VOTING	
NOTICE is hereby given that in accordance with Section 110 of the Companies Act, 2013 (the "Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules") including any amendments thereof, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("Listing Regulations"), General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 3/2022 dated May 5, 2022 and General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 ("General Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) for seeking approval of the Members of Sayaji Hotels Limited (the "Company") by way of Special Resolution for the businesses set out hereunder through Postal Ballot by remote e-voting ("Postal Ballot/E-Voting").	
Sl. No.	Description of Special Resolution
1.	To approve Increase in the Borrowing Powers of the Company under Section 180 (1)(c) of the Companies Act, 2013
2.	To approve providing of Financial Assistance by way of Loan / Guarantee / Security to any Body Corporate or Body Corporate in which directors of the Company are interested
3.	To appoint Mr. Raouf Razak Dhanani (DIN: 00174654) as the Managing Director of the Company
4.	To revise the Remuneration of Mrs. Suchitra Dhanani, Whole-Time Director (DIN: 00712187) of the Company

Members are hereby informed that:

- The Company has completed the dispatch of Postal Ballot Notice only through email on Friday, 9th day of August, 2024 to those members whose email addresses are registered with the Company/Depositories as on the Cut-off date, i.e., Tuesday, 6th day of August, 2024. Further, in accordance with the aforementioned Circulars, physical copy of the Postal Ballot Notice along with the Postal Ballot Form and pre-paid business reply envelope has not been sent to the Members. Hence, the Members are required to communicate their assent or dissent only through the remote e-voting system. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) for providing remote e-voting facility.
- The aforesaid Notice along with the explanatory statement is available on the website of the Company (www.sajajihotels.com), website of the Stock Exchange where the equity shares of the Company are listed, i.e., BSE Limited (www.bseindia.com) and on the website of e-voting agency, CDSL (www.cdslindia.com). Those Members, whose email addresses are not registered, are requested to refer to the procedure mentioned in the Notes to Postal Ballot Notice, available on the above websites, to cast their votes electronically.
- The Cut-off date for the purpose of ascertaining the eligibility of members to cast their vote through remote e-voting facility was Tuesday, 6th day of August, 2024. The Members whose names appear in the register of members of the Company or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the Cut-Off date shall only be entitled to avail the remote e-voting facility.
- The remote e-voting period shall commence from Monday, 12th day of August, 2024 at 09:00 A.M. IST and ends on Tuesday, 10th day of September, 2024 at 05:00 P.M. IST. The remote e-voting module shall be disabled thereafter by CDSL. Once the vote on a resolution is cast by a Member, they shall not be allowed to change it subsequently or cast their vote again. The detailed procedure/instructions for remote e-voting are specified in the Notes to the Postal Ballot Notice.
- The Company has appointed Mr. Neelish Gupta, Practicing Company Secretary of M/s. Neelish Gupta and Company, as Scrutinizer for conducting the Postal Ballot process.
- In case of any queries, Members may refer to the "Frequently Asked Questions (FAQs)" for Shareholders and "E-Voting User Manual for Shareholders" available at the download section of www.cdslindia.com or you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 21 09911.
- The results of the Postal Ballot shall be declared by placing the same on the website of the Company (www.sajajihotels.com) and e-voting agency, i.e., CDSL (www.cdslindia.com). The results shall also be communicated to the Stock Exchange simultaneously.

For Sayaji Hotels Limited
Sd/-
Ankur Bindal
Company Secretary and Compliance Officer

Date: 10.08.2024
Place: Indore

SHRAMIK

RAM RATNA WIRES LIMITED

(CIN: L31300MH1992PLC067802)

Regd. Office: Ram Ratna House, Victoria Mill Compound (Utopia City), Pandurang
Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 013. Tel: +91 - 22 - 2494 9009/ 2492 4144

Website: www.rsrshramik.com E-mail: investorrelations.rwl@rrglobal.com

NOTICE OF THE 32nd ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 32nd Annual General Meeting ("AGM") of the Members of Ram Ratna Wires Limited ("the Company") will be held on **Tuesday, 3rd September, 2024 at 05:00 p.m. through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM)** to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. The venue of the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company at Mumbai-400 013, Maharashtra.

The AGM of the Company will be held through VC/OAVM in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules issued thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), read with circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") dated 25th September, 2023 read with circular dated 5th May, 2020 and circulars issued by SEBI dated 7th October, 2023 read with circular dated 12th May, 2020 and other relevant circulars issued by the MCA and SEBI (collectively referred to as "Circulars"). The instructions for joining the AGM through VC/OAVM are provided in the Notice of the AGM.

The notice of the 32nd AGM and the Annual Report for FY 2023-24 has been sent electronically to all the members at their email address as registered with the Company/Depository Participant(s)/Datamatics Business Solutions Limited, Company's Registrar and Share Transfer Agent (RTA), in compliance with the above Circulars. These documents are also available on the Company's website at <https://www.rsrshramik.com/investor/annual-reports/> and on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

The Members who have not registered their email address or KYC details are requested to register/update the said details with Depository Participant(s) if shares are held in dematerialised form and if shares are held in physical form then register/update the said details in Form ISR-1 with the Company / RTA of the Company at investorrelations.rwl@rrglobal.com or investorsgry@datamaticsbbpm.com. The Shareholders can access the relevant forms on the website of the Company at <https://www.rsrshramik.com/investor/announcements/>.

Pursuant to the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Act, read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide the members with the facility to cast their votes electronically ("remote e-voting") as well as e-voting at the AGM using e-voting system of NSDL in respect of all the businesses to be transacted at the AGM. The Members who have cast their vote through remote e-Voting can participate at the 32nd AGM but shall not be entitled to vote again. The procedure to cast vote using e-voting has been described in the Notice of the AGM.

The remote e-voting period will commence on **Friday, 30th August, 2024 at 9:00 a.m. and will end on Monday, 2nd September, 2024 at 5:00 p.m.** During this period the Shareholders of the Company holding shares either in physical form or in dematerialised form, as on the cut-off date i.e. **Tuesday, 27th August, 2024**, may cast their vote electronically through electronic voting system provided by NSDL. Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice but holds shares as on the cut-off date i.e. **Tuesday, 27th August, 2024**, may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.com.

Record Date:

The Record date for the purpose of payment of final dividend of ₹ 2.50/- per share, for the financial year ended on 31st March, 2024, subject to approval by the Members of the Company at the ensuing AGM, is **Friday, 16th August, 2024**.

In case of any queries regarding attending of AGM or e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for members available at www.evoting.nsdl.com or can contact through email to Ms. Prajakta Pawale, Officer NSDL at evoting@nsdl.com / (022) 4886 7000.

For Ram Ratna Wires Limited

Sd/-

Saurabh Gupta

Company Secretary

Place : Mumbai

Dated: 9th August, 2024

ॲक्सिस बँक लि.

गहाण ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव करण्यासाठी जाहीर सूचना
विशेष करून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे कळविण्यात येते की, खाली नमूद करण्यात आलेल्या खात्यांमधील गहाणतारण ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव खाली नमूद करण्यात आलेल्या बँकेच्या शाखांमध्ये करण्याचे नियोजित करण्यात आले आहे.

खाली नमूद करण्यात आलेल्या कर्जदारांनी **ॲक्सिस बँक लि.** यांच्याकडे सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज सुविधा (‘सोने तारण कर्ज सुविधा’) प्राप्त केली आहे. सदर सोने तारण कर्जाची येणे बाकी रकमेची परतफेड करण्यासाठी सदर कर्जदार/जामीनदार यांना मागणी नोंदिस्ना बजावण्यात आल्या आहेत. जसे की, कर्जदार/जामीनदार यांनी येणे बाकी रकमेची परतफेड केलेली नाही, त्यामुळे बँकेस सदर तारणाचा वापर करून गहाण ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा विशेषतः पुढील परिशिष्टात नमूद करण्यात आलेल्या दागिन्यांचा दि. २०/०८/२०२४ रोजी दुपारी १२.३० ते ३.३० दरम्यान “जे आहे जेथे आहे”, “जे आहे, जसे आहे”, “तेथे जे काही आहे”, आणि “कोणताही फेरविचार नाही” या तत्त्वावर ई-लिलाव करणे भाग आहे. कर्जदार आणि त्यांच्याकडून येणे असलेल्या रकमेचा तपासिल पुढीलप्रमाणे :

ग्राहकाचे नाव	कर्जाचे नाव	येणे रकम (रु.)	रिक्तॉल नोटीसीची तारीख	एकूण वजन	निव्वळ वजन
शाखेचे नाव : अजंटा रोड, जेएण्ल जेजीएन (महाराष्ट्र)					
अंबुज सत्यप्रकाश त्यागी	XXXXXXXXXXXX०२६	१३४१०.००	०८/०५/२०२४	२९.२१०	२८.८००
मनोज सुधाकर चौधरी	XXXXXXXXXXXX३८१	१२३११.३०	१५/०२/२०२४	३२.५४०	३२.१५०
मुकेश गणेश बागुल	XXXXXXXXXXXX१८७	३३९८.८६	१५/०२/२०२४	८.६८०	८.६००
वंदना विजय म्हर्करे	XXXXXXXXXXXX१५५१	४७८५१.००	२०/०७/२०२४	१२.२००	११.९००
शाखेचे नाव : अमळनेर (महाराष्ट्र)					
प्रकाश गोरख पाटील	XXXXXXXXXXXX८६६	१५४०२३.४१	०७/०६/२०२४	३४.९६०	३४.७६०
शाखेचे नाव : औरंगाबाद (महाराष्ट्र)					
विकास दिलीप पाटील	XXXXXXXXXXXX१४६९	१६७७७.२३	०४/०४/२०२४	६०.७१०	५७.४५०
शाखेचे नाव : वसमण वीएसएम (महाराष्ट्र)					
ज्ञानेश विजय जाधव	XXXXXXXXXXXX१९३३	१४७४९५.००	२०/०७/२०२४	३६.४२०	३४.५८०
शाखेचे नाव : बीड (महाराष्ट्र)					
समीना तौफिक कुरेशी	XXXXXXXXXXXX१९३१	१६४१२५.६८	०७/०६/२०२४	३४६.५००	३२७.०००
शाखेचे नाव : भुसावळ (महाराष्ट्र)					
गुनगुन दिलीप उदासी	XXXXXXXXXXXX४०६१	३७०७५.००	०७/०६/२०२४	१०.०१०	९.५००
प्रिती मोहन बऱ्हाट	XXXXXXXXXXXX६१४	१०५२९.००	०८/०५/२०२४	२३.३४०	२२.५००
रविना शेख मुझम्मिल	XXXXXXXXXXXX३८५	३९२७६.००	०८/०५/२०२४	८.३७०	८.३००
साधना जयशंकरा साधवानी	XXXXXXXXXXXX६४३	५०७१९.००	०२/०४/२०२४	१४.६००	१३.४००
शाहीन बानो मोहम्मद इम्रान	XXXXXXXXXXXX२०३१	८१९३०.००	०२/०४/२०२४	२२.३१०	२२.१००
उषा अशोक उग्रजा	XXXXXXXXXXXX१३१७	३४०३२.००	२८/०२/२०२४	८.९१०	८.८००
शाखेचे नाव : चाळीसगाव (महाराष्ट्र)					
धनंजय नारायणराव देशमुख	XXXXXXXXXXXX३७५६	१२४२४८.६३	०८/०५/२०२४	३६.७००	३६.७००
निलेश रामदास पाटील	XXXXXXXXXXXX८३२	४०६१६.७१	०७/०६/२०२४	१२.१००	११.४००
सोनाली संदेश चाप	XXXXXXXXXXXX५०७८	८८११४.००	०८/०५/२०२४	२१.८००	२१.१००
शाखेचे नाव : सिडको, औरंगाबाद (महाराष्ट्र)					
महेश आप्पासाहेब खंडागळे	XXXXXXXXXXXX१९०७	१२१३००.००	०८/०५/२०२४	३०.८००	२९.८६०
शाखेचे नाव : देल्तू डीजीएल (महाराष्ट्र)					
गणेश हणमंत हराळे	XXXXXXXXXXXX१४५५	११४५७२.००	०७/०६/२०२४	२५.९५०	२३.६००
शेख रईस कसीमशैख	XXXXXXXXXXXX५०१७	७८७६२.००	०८/०५/२०२४	२४.८५०	२२.०००
शाखेचे नाव : धर्माबाद सी१६२५ (महाराष्ट्र)					
श्रीकांत शिवरेडी सुरकुंठवार	XXXXXXXXXXXX९५५१	४४१०४.००	०७/०६/२०२४	१०.४२०	८.८५०
यलपारग सार्दार्नाथ राणणा	XXXXXXXXXXXX१४१९	४५१५७.००	२०/०७/२०२४	१२.५१०	१०.७००
शाखेचे नाव : जळगाव (महाराष्ट्र)					
गजानंद सिंग पुरोहित	XXXXXXXXXXXX१६५७	४२५२८.००	०८/०५/२०२४	११.१२०	१०.२२०
हितेश संजय बागुल	XXXXXXXXXXXX२२५४	४८८१४.००	०७/०६/२०२४	१०.०३०	९.८००
ललिताबाई साहेबराव राठोड	XXXXXXXXXXXX७१५५	४२४६४.००	०८/०५/२०२४	१३.०२०	९.५००
शाखेचे नाव : जालना (महाराष्ट्र)					
आनंद बाबासाहेब आढाव	XXXXXXXXXXXX११८	५९८७१.००	२०/०७/२०२४	१५.६००	१४.१००
भगीरथ किसनराव देशमुख	XXXXXXXXXXXX८३९४	३३३५१.००	२०/०७/२०२४	१०.१००	१०.२००
सचिन गणेश सहाने	XXXXXXXXXXXX०१८८	१३७२०५.००	२०/०७/२०२४	८०३.६००	६९८.२००
शाखेचे नाव : किन्वट सी५१९७(महाराष्ट्र)					
राजेंद्र वसंतराव चिंताकुंतलवार	XXXXXXXXXXXX३५६३	५५६५६.००	०७/०६/२०२४	१३.४५०	१३.०००
शुभम शिवाजी सोनुले	XXXXXXXXXXXX३४७७	४८२११.००	०८/०५/२०२४	११.४००	१०.०७०
शाखेचे नाव : मार्केटयाई(महाराष्ट्र)					
अजय गोवर्धन खडके	XXXXXXXXXXXX१३५७	१०१६८०.००	२८/१२/२०२३	३९९.६००	३३२.७००
बाळाप्रसाद वसंतराव काळे	XXXXXXXXXXXX८३५६	७५८२५.००	२०/०७/२०२४	१७.८००	१७.६००
निवृत्ती सुभाष गोपे	XXXXXXXXXXXX७१४२	६२६९०.००	२०/०७/२०२४	१७.३००	१५.८००
शाखेचे नाव : नंदुरवार (महाराष्ट्र)					
माळी दिपक किसन	XXXXXXXXXXXX१८१	४८०७०.००	०८/०५/२०२४	१०.२९०	१०.२५०
संदिप गोबजी गावित	XXXXXXXXXXXX१५८	३९११४.००	०२/०४/२०२४	९.९८०	९.९४०
शाखेचे नाव : पाचोरा (महाराष्ट्र)					
मोनाली अंशुश्र कटारे	XXXXXXXXXXXX०५७२	५८१८०.००	०२/०४/२०२४	१५.२००	१४.९००
स्नेहाकिता परदेशी	XXXXXXXXXXXX७६८१	३७३२५.२९	२०/०७/२०२४	१०.०००	८.८००
शाखेचे नाव : परभणी (महाराष्ट्र)					
अजय बाळासाहेब हुरगुळे	XXXXXXXXXXXX५२४३	८६३४८.००	२०/०७/२०२४	२६.७६०	२५.३००
अशोक हरिभाऊ सिसोवाड	XXXXXXXXXXXX६५४५	१५७०१.००	०८/०५/२०२४	२३.६३०	२१.९८०
गणेश देवराय माने	XXXXXXXXXXXX१७२७	१९६१०.००	२०/०७/२०२४	२४.२००	२३.२००
साधना अशोक खाजे	XXXXXXXXXXXX०५७२	८१५३३.००	०८/०५/२०२४	२०.०४०	१७.०१०
शाखेचे नाव : पाटणूर जेएनएम (महाराष्ट्र)					
भागवत मोरे	XXXXXXXXXXXX४३९९	२१८७७६.००	०८/०५/२०२४	५१.८००	५०.११०
शाखेचे नाव : पाटण सी३७९९ (महाराष्ट्र)					
वसंत उत्तम ठाकरे	XXXXXXXXXXXX१५१९	१२२२६६.००	०८/०५/२०२४	३४.६१०	३४.३६०
शाखेचे नाव : रावेर (महाराष्ट्र)					
मनोज सुनील महाजन	XXXXXXXXXXXX३४५५	७२०००.००	२०/०७/२०२४	१८.०००	१८.०००
शाखेचे नाव : साक्री सी४१४४ (महाराष्ट्र)					
मुकेश निभाऊ जगताप	XXXXXXXXXXXX८८८५	५२३५६.००	२०/०७/२०२४	१३.६८०	१२.२००
शाखेचे नाव : शहादा एडीएच (महाराष्ट्र)					
गोकुळ मोतीराम माळी	XXXXXXXXXXXX६५३३	६७२८५.००	२०/०७/२०२४	१८.९००	१८.७००
इम्रान इब्नाबल शेख	XXXXXXXXXXXX१२२२	१८२०११.००	२०/०७/२०२४	४४.६००	४०.९००
मयूर रमेश गन्वाळे	XXXXXXXXXXXX७३७२	७६८९०.००	०८/०५/२०२४	१५.३००	१५.३००
तेली आकीब जाफर	XXXXXXXXXXXX०८७८	१६१८०.८५	२०/०७/२०२४	२३.०००	२३.०००
शाखेचे नाव : शिरपुर एसआरपी (महाराष्ट्र)					
कु. मनिषा विनोद माळी	XXXXXXXXXXXX३१०८	१११४८६.००	०७/०६/२०२४	२७.५८०	२७.३८०
वाल्मिक अमृत भार्गे	XXXXXXXXXXXX१०११	७७१०३.००	१५/०२/२०२४	२०.५००	२०.३००
शाखेचे नाव : सिल्लोड, औरंगाबाद (महाराष्ट्र)					
जयश्री मधुकर सिरसाठ	XXXXXXXXXXXX०१५१	११२६०४.००	०७/०६/२०२४	२३.९००	२३.४००
पडाण इफान खान इस्माईल खान	XXXXXXXXXXXX२५१४	१३४६९७.३६	०८/०५/२०२४	३४.७००	३४.०००
समनाझ रहीम खान	XXXXXXXXXXXX०७५५	३९२८८.००	२०/०७/२०२४	१०.७००	१०.२००
शेख शाहब शेख खलीफे	XXXXXXXXXXXX७३६६	६९१७१.२१	०८/०५/२०२४	१५.९००	१५.५००
सुभाष काशिनाथ ठोंबरे	XXXXXXXXXXXX५५१४	१०६३०३.००	०८/०५/२०२४	२३.३००	२२.६००
शाखेचे नाव : तरोडा नाका, नांदेड (महाराष्ट्र)					
भुजंग शामराव जाधव	XXXXXXXXXXXX८०८८	११६०६६.००	२०/०७/२०२४	३४.४५०	२८.२५०

कोणतीही पूर्वसूचना न देता खाते बंद करण्याचा / लिलावाची तारीख बदलण्याचा अधिकार ॲक्सिस बँक लि. यांना आहे. लिलावा ऑनलाईन पद्धतीने आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदारांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थधार मालमत्ता सुरक्षित कर्जदाराकडे गहण/आकर्षणी केली आहे, ज्याचा ताबा **ईडियन बँक**, अधिकृत अधिकाऱ्याने घेतला आहे. **ईडियन बँक**, सित्युर्डे ३०/०८/२०२४ रोजी **११/०९/२०२४** रोजी जसे आहे तसे, जसे आहे तसे आणि **जे काही आहे** या आधारावर त्याच्या देय रकमेच्या वसूलीसाठी विक्री करण्याचे ठरविले आहे. राखीव किंमत आणि मालमत्तेचे तपशील जोडलेले आहे :

अ. क्र.	कर्जदाराचे नाव व शाखा	मालमत्तेचे वर्णन आणि गहाणकाराचे नाव (मालमत्तेचे मालक) आणि मालमत्ता क्रमांक	थकबाकी रकम	आरक्षित किंमत /बयाणा रकम
1	श्री.जगन्नाथ भालेराव (कर्जदार) सौ. अलका ज. भालेराव (सह-कर्जदार) (समर्थनगर औरंगाबाद शाखा)	(प्रतिकात्मक ताबा) : सर्व भाग आणि तुकडा टेनेमेंट नं. १०९ क्षेत्रफळ २२.०३ चौरस मीटर बिल्डिंग नं. ९५१०, सीटीएस नं. २०७२१, बाबा पेट्रोल पंपमोहोर, सीबीएस रोड, म्हाडा कॉलनी, छत्रपती भालेराव नगर, श्री. जगन्नाथ सदाजीवा भालेराव आणि सौ. अलका जगन्नाथ भालेराव यांच्या नावे. वतु:सिमा:- पूर्व : इमारत नं. ११, पश्चिम: टेनेमेंट नं. ११०, उत्तर: टेनेमेंट नं. ११३, दक्षिण : इमारत नं. ०९	रु. ८,९८,०००/- मुल्क व इतर खर्च डबल्यू.ई.एफ. ०८.०८.२०२४ पर्यंत	आरक्षित रकम रु. १३,२८,०००/- ईएमपी रु. १,३३,०००/-

बोली रकम जमा आरक्षित किंमतच्या १०%	ईएमपी रकाम सोबत कागद पत्र जमा करण्याची अंतिम तारिख व वेळ	बोलीचे वाढीव मूल्य रु १०,०००/- आहे
वर नमूद केल्याप्रमाणे अर्नेस्ट मनी डिपॉझिट (ईएमडी) रकम ऑनलाईन किंवा वेबसाईटवरकल (https://www.ebkray.in) बिडर ई-वॉलेटमधील जमा करण्यासाठी घलन तयार केल्यानंतर भरली जाईल. NEFT हस्तांतरण कोणत्याही शेड्यूल्ड कमर्शियल बँकेतून केले जाऊ शकते. रकम घेक साखळ्या इतर कोणत्याही मोडद्वारे ईएमपी स्वीकारले जाणार नाही. आवश्यक ईएमपी मालमत्ताने जमा न करण्याचा बोलीदारांना ई-लिलावात भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. बयाणा ठेवीवर कोणतेही व्याज असणार नाही.		
ई-लिलाव https://www.ebkray.in मार्गे ईएमपी तारखेला किंवा त्यापूर्वी निविदा भरून नोंवणी पूर्ण करावी आणि लोबल वॉलेट मध्ये ईएमपी शिल्लक असावी		
ई-लिलावाची तारीख आणि वेळ दि. ११/०९/२०२४ ला सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० पर्यंत. (अन्यमीत वेळे पर्यंत) https://www.ebkray.in च्या प्लॅटफॉर्मवर. (सेवा प्रदात्याचे प्लॅटफॉर्म)		
प्रभाव चे विवरण:] येथे वर्णन केलेल्या मालमत्तेवर प्राथिकृत अधिकाऱ्याच्या सर्वोत्तम माहिती आण माहितीचा कोणताही बोजा नाही. अधिक तपशील आणि अटी आणि नियम डाउनलोड करण्यासाठी, कृपया येथे भेट द्या : https://www.indianbank.in] , https://www.indianbank.in]		
श्रीधर दत्तएवेज, मालमत्ता आणि त्याची तपासणी याशिवाय पडताळणीसाठी, इच्छुक बोलीदार ०१/०९/२०२४ कडे दरम्यान कार्यालयीन वेळेत ईडियन बँक शाखेची संपर्क साधू शकतात.		
ई-लिलावासाठी प्लॅटफॉर्म (https://www.ebkray.in)अमच्या ई-लिलाव सेवा प्रदाता पीएसबी. अलायन्स प्र. लि., युनिट १, तिसरा मजला, व्हीआयओएस कमर्शियल टॉवर, वडाळा ट्रक टर्मिनलजवळ, वडाळा पूर्व, मुंबई - ४०० ०३७ (संपर्क फोन ८२९१२२०२२०, ईमेल आयडी:-support.ebkra@psballiance.com). इच्छुक बोलीदार/खरेदीदारांनी ई-लिलाव सेवा प्रदात्याच्याhttps://www.ebkray.in या वेबसाइटवर ई-लिलाव प्रक्रियेवर भाग घेणे आवश्यक आहे.		
दिनांक : ०९/०८/२०२४, स्थळ : औरंगाबाद	टीप : वरील दिलेल्या तराखेस या विक्रीचे आयोजन करण्याबाबत व इतर तपशिलांने वरील कर्जदार / गहाणदार / जमानतदाराकरीता ही सूचना आहे.	

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम

बेलापूर भवन, ८ वा मजला, सेक्टर-११, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई-४००६१४

प्रशासन विभाग

जाहीर नोटीस

निविदा क्र.नमुमपा/परि/प्रशा/०१/२०२४-२५

कामाचे नाव:- नमुमपा परिवहन उपक्रमाच्या सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नेमणुकीबाबतची दि. ३१.०७.२०२४ पर्यंतची प्रतीक्षा यादी. सदर यादीबाबत सूचना व हरकती असल्यास सात दिवसांच्या आत लेखी सादर कराव्यात. त्यानंतर येणाऱ्या सूचना व हरकती ग्राह्य धरण्यात येणार नाहीत, याची नोंद घ्यावी.

सदर बाबतची सविस्तर माहिती नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या मुख्यालयाच्या प्रसिद्धी फलकावर तसेच संकेतस्थळ <https://nmmc.gov.in> यावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

सही/-

जा.क्र.नमुमपा/परि/प्रशा/८१२/२०२४

परिवहन व्यवस्थापक,

दि. ०८.०८.२०२४

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम

